

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ७

**सभावृत्तांत**

दिनांक - १५/११/२०१४

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. महिला व बालकल्याण समितीची विशेष सभा शनिवार दिनांक १५/११/२०१४ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.जाधव साधना रामदास - सभापती
२. मा.सौ.पानसरे अमिना महंमद
३. मा.जयश्री वसंत गावडे
४. मा.काळभोर वैशाली जालिंदर
५. मा.आल्हाट मंदा उत्तम
६. मा.सौ.स्वाती प्रमोद साने
७. मा.बो-हाडे शुभांगी संजय
८. मा.भालेकर अरुणा दिलीप
९. मा.संगीता पवार

या शिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.पवार - कार्यालय अधीक्षक (सभाशाखा), मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

ठराव क्रमांक : ११

विषय क्रमांक : १

दिनांक : १५/११/२०१४

विभाग - नागरवस्ती विकास योजना

सुचक : मा.वैशाली काळभोर

अनुमोदक : मा.मंदा आल्हाट

संदर्भ :- मा.महापालिका आयुक्त यांचेकडील पत्र क्र.नावियो/०४/कावि/२४१/२०१४, दि.१२/११/२०१४

मा.महापालिका आयुक्त यांची शिफारस विचारात घेऊन -

पवनाथडी जत्रा २०१४-१५ हा उपक्रम राबविणेकामी सन २०१४-१५ या वर्षाकरिता विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये पवनाथडी जत्रा या उपलेखाशिर्षावर र.रु.६०,००,०००/- (अक्षरी

र.रु.साठ लाख फक्त) ची तरतूद करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जानेवारी २०१५ मध्ये चार दिवसांसाठी पवनाथडी जत्रा भरविण्यास व त्याकामी येणा-या अंदाजे र.रु.५०,००,०००/ (अक्षरी र.रु.पन्नास लाख फक्त) चे खर्चास मान्यता तसेच पवनाथडी जत्रा २२ जानेवारी २०१५ ते २५ जानेवारी २०१५ या कालावधीत एच.ए.मैदान, नेहरूनगर येथे घेणेत यावी तसेच प्रती स्टॉल ४ दिवसांसाठी भाडेशुल्क र.रु.८००/- इतके आकारण्यास मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविण्यात यावा.

सदर ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( जाधव साधना रामदास )

**सभापती**

महिला व बालकल्याण समिती  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/९१६/२०१४  
दिनांक : १५/११/२०१४



**कार्यालय अधिक्षक (सभाशाखा)**  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.